

## SHARDUL SECURITIES LIMITED

CIN: L50100MH1985PLC036937

G 12, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel.: 91 22 4603 2806 / 07 Tel.: 91 22 4603 2806 / 07

Email id: investors@shriyam.com Website: www.shardulsecurities.com

Date: 9th January 2024

To,
The Manager
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

Dear Sir/Madam,

Subject: Copy of Postal Ballot Notice Published in Newspapers

Pursuant to the provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement published by the Company ("Business Standard"- English edition & "Mumbai Lakshdeep "- Marathi edition) regarding completion of dispatch of notice of Postal Ballot and providing other information, pursuant to the provisions of Section 108 and 110 of the Companies Act 2013 and the rules made thereunder.

Please take the note of the same.

Thanking you,

FOR SHARDUL SECURITIES LIMITED

DAYA BHALIA

**DIRECTOR & COMPANY SECRETARY** 

Encl: A/a

#BSMorningShow



O In focus

How can India stop popping antibiotics?



Today's Special

What is driving leopards to cities?



Market Insight

Will IT earnings remain disappointing in Q3?



Mon - Fri | 8am

Get the answers in today's episode Visit mybs.in/MorningShow or scan this code to watch

businessstandard 🚿 bsindia 🧿 business.standard

business-standard.com

# 'FORM 'Z' [See Sub-rule (11) (d) (1) of rule 107] Possession Notice For Immovable Property

Possession Notice For Immovable Property Whereas the undersigned being the Recovery officer Mr. R. V. Kasurde attached to Dryandeep Co-operative Credit Soc. Ltd. Mumbal, ander the Maharashira Co-operative Societies Rules, 1961 issued Jennard Notice dated 29:03.2022 cailing upon the judgment debtor. Rr. Deepak Bagusebe Janijire And Mrs. Savita Deepak Janijire to opey the amount membred in the notice Rs. 25.30,0822 (Rs. Twenty the said notice and the pudgment debtor than the said notice and the judgment debtor having falled to presy the amount the undersigned has issued a notice for attachment dated 01.12.2023 and attached the property described herein below.

Sd/-R. V. Kasurde Recovery Officer 156 of Maharashtra Co-Op. Credit Socie Act 1960 and Rule 107 of Rules 1961)

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH AT MUMBAI C.R. (CAA) 247(MB)2023 C.A. (CAA) AMB/64 (2023) In the matter of the Companies Act, 2013; In the matter of Sections 230 to 22 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules framed thereunder; 10 to 1

orate Identification Number (CIN): L50100MH1985PLC03 1 Office: G 12, Tusiani Chambers, Nariman Point, Mumbai Tel, No.: +91 22 46032806 / 22-46032807; Pax. No. N.A. dr investors@sbrivam.com; Website: www.shardules.cu

Tel. No.: +91/22 Abuszebury / zc—monoschi did. Investors@shriyam.com; Website: www.shardulsecurities.com
POSTAL BALLOT NOTICE AND E-YOTING INFORMATION
POSTAL BALLOT NOTICE AND E-YOTING INFORMATION

10 And Advanced to the provision of Section 108, 110 and Email M: Investions@airtyram.com; Website: www.entendulescurites.com
POSTAL BALLOT NOTICE AND E-VUTNIGH INFORMATION
vide is hereby glown that pursuant to the providence of Section 108, 110 and other
postable provisions. If any, of the Companes Act 2013 ("Me Act,") read with Risk 20
und Risk 22 of the Companes (Minespenieral and Administration) Risks 2014 ("the Risks").
Agaptation 44 of Sections and Sections 20 and and Administration) Risks 2014 ("the Risks").
Agaptation 44 of Sections and Sections 20 and and Administration) Risks 2014 ("the Risks").
Agaptation 44 of Sections 20 and Administration Risks 2014 ("the Risks").
Agaptation 44 of Sections 20 and Administration Risks 2014 ("the Risks").
Agaptation 44 of Sections 20 and Administration Risks 2014 ("the Risks").
Agaptation 44 of Sections 20 and 20

| made thereunder are given below: |  |  |  |
|----------------------------------|--|--|--|
| item<br>No.                      | Particulars  | Day, Date and Time   |  |
| 1.                               | Cut-off date for reckoning Voting rights   | Friday, January 05, 2024   |  |
| 2.                               | Date of dispatch of Notice<br>(in Electronic Mode)                                 | Monday, January 08, 2024   |  |
| 3.                               | Date & Time of Commencement<br>of E-voting   | Wednesday, January 10, 2024;<br>9.00 a.m IST   |  |
| 4.                               | E-voting shall not be allowed beyond<br>given Date &Time /End of E-voting          | Thursday, February 08, 2024;<br>05.00 p.m IST  |  |
| 5.                               | Contact details, in case of any query/<br>grienvance relating to E-voting facility | Name: Rajiv Ranjan Designation: Assistant Vice President Address: C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroj West, Mumbai - 400 Park, Fanal: enotices@linkintime.co.in Toll free No.: 022 - 49186000 |  |



# **Largest Global Trade Show** in Amrit Kaal >>





**Vibrant Gujarat Global Trade Show** 

**Inauguration By** 

Shri Narendra Modi **Prime Minister** 


In the august presence of

Shri Bhupendra Patel Chief Minister of Gujarat

iii Tuesday, January 9, 2024 (1500 hrs.

- Lakhs of visitors expected
- Participation by Prominent Industries & emerging business sectors
- Featuring TECHADE /Disruptive Technologies
- and Champion Service Sectors
- Providing networking
- opportunities
- Knowledge sharing platform
- Reverse Buyer-Seller Meets
- · Vendor Development Programn

**PARTICIPATION BY 20 COUNTRIES** 



- Industry 4.0
- Defence Tech
- Nano Tech Deep Learning
- & much more

**Business Days JANUARY 10 & 11, 2024** Public Days JANUARY 12 & 13, 2024

## देशभरात आठ महिन्यांत २९,२७३ बोगस कंपन्या उघड, १२१ जणांना

अटक नवी दिल्ली दि.८ : वस्तू आणि मेवा करातील (जीएसटी) घोटाळे गेखण्यामात<u>ी</u> आणि अनुपालन वाढविण्यासाठी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शल्क मंडळ ्र (सीबीआयसी) आणि गन्ग / केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्या अंतर्गत देशभरात. जीएसटी संबंधितांकडन मोहीम राबवली जात आहे. अस्तित्त्वात न्यनेल्या / होराय नोंदी आणि वस्तू- सेवांचा कोणताही मलभत पुरवठा न करता ु बनावट पावत्या जारी करणाऱ्यांवर, ही मोहीम लक्ष केंद्रित करत आहे. मे २०२३ च्या मध्यात बनावट नोंदणी विरोधात विशेष मोहीम सरू झाल्यापासून, ४४, ०१५ कोटी रूपयांचे इनपट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) चकवल्याचा ु संशय असलेल्या एकूण २९,२७३ बोगस कंपन्या सापडल्या आहेत

आतापर्यंत १२१ जणांना अटक करण्यात आली आहे. डिसेंबर २०२३ च्या अखेरच्या तिमाहीत. १२. ०३६ कोटी रुपयांचे आयटीसी चुकवल्याचा संशय उ असलेल्या ४.१५३ वोगस कंपन्या सापडल्या आहेत यापैकी २.३५८ केंद्रीय जीएसटी प्राधिकरणाने शोधून काढल्या आहेत. यामुळे १,३१७ कोटी रुपयांचा महस्रल वाचला आहे. त्यापैकी.

यामुळे ४,६४६ कोटी रुपयांची

बचत झाली

आहे. त्यापैकी ३.८०२ कोटी रुपयांची बचत,

आयटीसी रोखन

धरत आणि ८४४ कोटी रुपयांची बचत, वसुलीच्या माध्यमातून झाली आहे. याप्रकरणी

वसुलीतून मि लालेली उक्कम ३१९ कोटी रुपये एवढी, तर आयटीसी रोखन वाचलेली रक्कम ९९७ कोटी रुपये एवढी आहे याप्रकरणी ४१ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी ३१ जणांना केंद्रीय जीएसटी

अधिकाऱ्यांनी

अटक केली आहे

जाहार नाटाश सर्व तोकांना हया जाहीर नोटीशीने कळविष्पता येते की, गाव मीजे दिवाणमान, ता. वसई जि. पालश. येशित स.नं १, हि. नं ८, १ क्षेत्र ३० मी. (ज्यास वसर मिळकर म्हणून संबोधण्यात यांचे) ही मिळळत श्री अतं हरी मानकर रा. दिवाणमान, ता. वसई जि ने मानकर ने मानक सण्युन संवाधान्यात्या हो। माळक ता अभितं हुं हुंची नामकर रा. विद्यालगान ता चर्च हुं पिता पारच्य (बुले ठागे)। हुंची माळकी क्रकेवडीवादीची होती व धानी संवद सिक्काटन स्वकादीचादीची होती व धानी संवद सिक्काटन स्वकादीची करेखीं आहे व आहम के अनत हुंची पारच्य हुंची माळकी हुंचा सामकर हुंची तो बद्धा सिक्काटन हुंचा ते हुंचा हु हुंचा हु

(वकास हक्के दण बाबतचा प्राक्रया पूण कला जाईल हयाची नोंद घ्युती. ॲंड. स्वप्रील आर. भदाणे पत्ता : १०३ यशवंत ग्राईड, वसई कोर्ट जवळ वसई पश्चिम ४०१ २०१ (९८२३११७८२१)

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client MI HODIDAS AMUBHAI PATEL ha st/misplaced below mentioned Origin

KHODIDAS AMUBHAI PATEL national continguished below memlored Original Contentions of Strikings Fund bearing No Journal of Strikings Fund bearing No Journal of Strikings Fund bearing No Josef dated 30x4000 for Rs. 30x400 for Rs. 30x

Solition: Road, Malaid (East), MumbaiMonogram
Margary and Margary Allam, 1971, 186
Any pears a horse for the control of the
Any pears and the control
Any pears and the control
Any pears and the
Any pears and

# Mahesh P.Jaganiya Advocate Date: 09/01/2024

PUBLIC NOTICE PUBLICATION TO THE TOTAL T

William to day vogated 16.06.2023.

That the previous owner of the said flat premises MR. SAHADEO ANAJI THOMBARE ownered no 04.03.2003 and his wife SMT. VIMAJ. 

That there is no working and representative of the deceased persons, accept the mentioned hereinable, oncept the mentioned hereinable, oncept the mentioned hereinable, oncepts, the shares by way of sisk, gift deed, mortgage areaster ext. from anybody, family members or year. Bean, firmation institute/persons agains said Fall should inform to me at my address within 14 days from the date of this restoo will wish to a share of the s in respect of said Flat in favour of my client t any further intimation and my client set the purchase procedure of the said flat ses with MR. PRAMOD SAHADEV

premises with MR. PRAMOD SAHADEV THOMBARE. Adv. K. M. Pandey - Mob.: 9324529723 Place : Mumbai Date : 09-01-2024

PUBLIC NOTICE

not bound anter search.

Our client hereby invite claims fro general public on the said Original Shar Certificate as our client has not create any thair party rights on the said Origin Share Certificate as well as not hands over the said Original Share Certificate to any third Person, Firm, Societ Company, Corporation or any Bod Corporate.

Corporate.

If any Person, Firm, Society, Compan Corporation or any Body Corporate havin any claim or lian, with regard to the sail or Originat Share Certificate may file succlaims or objections if any, together with relevant documents within the period of 1 days from the date of this notice to. M/s. Bhogale & Associates,

दिनंक ०६.०१.२०२२ रोजी माहे असील इकबा अब्दुल अझिज शेख यांचे फ्लॅट क.५०२, ५ मजला, मालाङ गणेश प्रसाद एसआरए को ऑप. ही.सो. तिल., गणेश टेकडी क. १, ताना-मगर, कुसरा गाव, मालाड पूर्व, मूंबई-४००५ या जाशेवाबत ऑक्टर टाईम व मुंबई-४००५ बृत्तपत्रात प्रकाशित जाहीर सुचने संदर्भात. हृतपत्रात प्रकाशित जाहार सूचन सद्भात. उपरोक्त जाहिएततीत *फ्लॅट क्रमांक घुकीने ५०* असे प्रसिद्ध झाले आहे तरी ते **फ्लॅट क्रमांक ५२** असे वाचाथे. सर्व संबंधितांनी कृपया याची नों व्यावी.

PUBLIC NOTICE Notice, Public in general is informer y client Mr. Sanjeev S. Kakade is of Flat No. A/202, 2nd Floor, Dudl Phase-I Co-operative Housing Society t. J. Nagar, Phoolpada Road, Vira Dist. Thane - Palghar - 401305. Mi purchased the said Flat from Mi

Ladi, R. J. Nagar, Photoloxido Roul, Vitar Hara, Diet Timms - Haghar - 40/1935. Ni-Hara, Diet Timms - Haghar - 40/1935. Ni-Swastik Bulden shy and under an Agenement for Sich dand sh Jimmay, 2001 regulente of Sich dand sh Jimmay, 2001 regulente 5/91/2001. My client has lost, misplaced the regulent Agenement for Sack dands 4/91/2001. Statiger S. Kolade in respect of his said flist and the same is not recepted of his said flist and the same is not recepted of his said flist and the same is not recepted in the said flist and the same is not recepted in the said flist declarated and the same is not recepted and flist of the same of the said flist and flist of the said flist of the said flist and flist of the said flist of the said flist of the flist of the said flist of the said flist of the flist of the said of 50/2001. The declarate claimants may consist to the objectors, claimants may consist to the said of 50/2001. The said of 50/2001 in the objectors of the said of 50/2001 in the said

जाहीर सूचना

आहार पुना ।
आहार प्राचित प्राचित ।
आहार प्राचित व्यवस्थित । त्या इ. १, अंगस्त्र २०० ची मू. आहेर देश, मूर्व सर्वित ।
प्राम्यस्य को आपरिट्यू हीर्मित सीमार्ग्य ।
सिम्प्रेट्ड या जारेग्रे मामक आहेत आणि क्यां स्वाचार्य मामार्ग्य आहेत आणि क्यां स्वाचार्य मामार्ग्य मामार्ग्य आहेत आणि स्वाचार्य होते हैं, सीमार्ग्य (पूर्व) , मूर्व-१००६ इंट्रार्ग वितर्वित मामार्ग्याभ्य इ.१ अंगर्गा अपुरामां १.१ वेर (प्राच) अस्तर्वेत ।
स्वाचार्य १०० प्राम्य स्वाच्या स्वाच्या इ.१ वेर (प्राच) इस्तर्य मि मूच्याचे मामार्ग्याभ्याभ्य स्वच्या स्वाच्या इस्तर मामार्ग्या इस्तर मामार्ग्य व्यवस्य स्वाच्या इस्तर मामार्ग्या इस्तर मामार्ग्य स्वच्या स्वाच्या स्वच्या स्वच्या

रुनूत तर्पना जारता. गाउज क्र.१ बाबत मुळ भागप्रमाणपत्र अर्थात वदर सोसायटीचे प्रमाणपत्र क्र.१ अससेले बनुक्रमांक १ ते ५ (दोन्हीसह) चे रु.२५०/-रससरी रु.५० प्रत्येकीचे ५ (पाच) भरणा केलेले वेअसेचे भागप्रमाणपत्र आमच्याकडून हरवले

आहे. आम्ही दृख्यम भागप्रमाणपत्र विवत्णाताटी सुर्वे सर्वित प्रिमायवेस को ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याकडे अर्ज केला आहे. आम्ही चाडारे दृश्यम भागप्रमाणपत्र विजाणरावाच को दावा, आश्रेप वत्तपत्रावाच को दावा, आश्रेप वत्तपत्रावाच तात्रवेसाय सम्मावत्र आहोत.

खेपासून १५ दिवसात मागवित आहो **ने. अनित स्टील कॉर्पोरेशन**करिता त्यांचे भागीदार मार्फत सही/-१) श्री. विकास एस. शाह

२) श्री. सुमंतलाल पी. शाह

जाहीर नोटिस

पादीर निरिक्त सं जाति हैं जोती होते के जाति हैं जोती हैं जोति परिक्रिया के कारिया परिक्रा के आती परिक्रिया के कारिया परिक्रा के आती परिक्रा संविद्धार नम्मू के लेती स्थाद मिकका माझे अलीह में संविद्धार संविद्धार नम्मू के लेती स्थाद मिकका माझे अलीह में के स्वत्य संविद्धार नम्मू के स्वत्य संविद्धार ने मिक्स के तमि के कार्य स्वत्य स्वत्य संविद्धार निर्द्धार संविद्धार परिक्रा के स्वत्य संविद्धार संवद्धार सं

आहिर सुचना
आहाँ व्यानीय त्यावरांग्यता गाउउ इ.४.
क्षेत्रपट २५० भीड़, कार्येट श्रेत, बूर्वे सर्वित
प्रिमारवंत को अंगिरिट्य होसिंग सोतमार्थी
सिमारवंत को अंगिरिट्य हासिंग सोतमार्थी
सिमारवंद को को अंगिरिट्य हासिंग सोतमार्थी
सिमारवंद को अंगिरवंद कार्यावा हुने हो है, गोरावा
(यु.), मूर्व -१८००२ हुगार वितर्योत
सम्प्रमाणाय इ.१. क्षेत्रातीय अनुमार्थ १६५०
ते ५५० (क्षेत्रातीय अर्थेतत २५००) सम्तर्योत् १५०
त० प्रत्येवीचे ५ (पाप) इस्तेती मुक्तायो
सम्प्रमाणाय आर्थात
सम्प्रमाणाय इ.४.१ कार्योत्वे स्थान्य सम्प्रमाणाय
अर्थात
वाद सोतायवाचीचे प्रमाणाय इ.४.१ अस्तवेवे
वाद सोतायवाचीचे प्रमाणाय इ.४.१ असतेवे

तदर तोतायटीचे प्रमाणयत्र क्र.१३ अतर्तरं अनुक्रमांक १७१ ते १७५ (दोन्हींसह) चे ६.२५०/- सत्ततती रू.५० प्रत्येकीचे ५ (पाच) मरणा केतेले शे अर्ताचे भागप्रमाणपत्र अमच्याकडून हरवले आहे. आमहा दुव्यम माप्रमाणपत्र वितरणातादी सुर्वे हार्यित प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह होसिंग

सायटी लिमिटेड यांच्याकडे अर्ज केला आहे.

तासावटा ालामटङ याज्याकङ अज कता आह आम्ही याद्वारे टुस्यम भागप्रमाणपृष्ठ विताणतायावत काही दावा, आक्षेप असल्यार वर नमुद्र तांसायटीकङे तरद सूचना प्रकारा तारखेपासून १५ दिवसात मागवित आहोत. मैं, विकास स्टील कॉर्पेसिकन्वरिता त्यांचे भागीदार मार्फत

ठिकाण : महाराष्ट्र. दिनांक : ०९.०१.२०२४

सही/-प्रियांका बी. विश्वकर्मा ाप्रवाका बा. 1वश्वकमा वकील उच्च न्यायालय, मुंबई दुकान क्र.५०, शिवलींग मंदिराच्या पुढे, शिवाजी नगर, कुरार गाव, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७.

### जाहीर सूचना

प्राम्ही खालील स्वाक्षरीकर्ता गाळा क्र.५ व्रेषफळ २५० ची.फु. कार्पेट क्षेत्र, सुर्वे सर्विर प्रेमायसेस को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लेमिटेड या जागेचे मालक आहोत आणि सदर ातामटेड या जागेचे मातक आहोत आणि चदर सांतामटी पत्ता: सोनावाता क्रांत रोड, गोंगावा (पूर्व), मूंचई-१०००६३ द्वारा विसरीत साग्रमाणपण क्र.१२ अंतर्गत अनुक्रमांक १७६ ते १८० (दोल्हीसह) अस्ततेत रु.५०/- स्ताराची १-६० प्रत्येकीचे, (पाच) दर्गती मुल्याचे माग्रमाणपण धारक (यापुढे सदर गाळा क्र.५ एक्यून संदर्भ) आहोत.

हणून संवर्ष) आहोत. ाळा क्र.५ बावत मुळ भागप्रमाणपत्र अर्थात बदर तोतासाटीचे प्रमाणपत्र क्र.१२ असतेलें मृत्रुक्रमांक १७६ ते १८० (दोन्हीताह) चे १.२५०/- सरासरी ठ.५० प्रत्येकीचे ५ (पाच) राणा के लेंगे ले अंशर्सचे भागप्रमाणपत्र आमण्यात्रकृत हत्वले आहे.

आमच्याकडून हत्वल आह. आम्ही दुव्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सुर सर्विस प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याकडे अर्ज केला आहे तांसायों तिमंग्देश यांष्याकडे अने केता आ।
धान्ही याद्वारे दृश्यम भागप्रमाणप
वितणरावाबत काही दावा, आक्षेप अतत्वाय
व्य नमुद्र सोसायटीकडे तदर सूचना फ्रकाश
तारखेपासून १५ दिवसात मागवित आहोत.
से शिकास स्टीस कॉपीरिकानकरिता
त्यांचे भागीदार मार्फत

त्यांचे भागीदार मार्फत सही/-१) श्री. जसवंत पी. शाह २) श्रीमती स्नेहलता एस. शाह

### PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE
This is to inform the publics at large that my client SMRI. ANISH JACOISH PAPRAM alongwin his adolest Papram and mother i.e. Nirmals Jacquishthan Papram; vide registered papers and mother i.e. Nirmals Jacquishthan Papram; vide registered papers and the papers an

SMT. MITA KETAN THAKKAR
AND (S) SHRI, AITN JACOISH
PARRAM He death of Sini Jagdashbia
RAND (S) SHRI, AITN JACOISH
ARRAM HE ARAT SONEEYA. (2) SMT.
MITA KETAN THAKKAR
HARAT SONEEYA. (2) SMT.
MITA KETAN JACOISH HARAT
HARA

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

REFERED TO.

IT IN THE STATE OF THE STATE OF

Janve) Issues by une of the ing Share Certificate No. 051. ed this 9th day of January, 2024. Sd/- Adv. Ashutosh A. Singh Advocate High Court 105, Gokul Apis, Anand Nagar, Dahsiar (E), Mumbai 400 068.

## जाहीर सुचना

सदर नो टी सद्धारे तमाम जनते स कळविण्यात येते कि, जाय मौजे : विरार , ता वसई ,जि. पालघर,येथील सर्वे नं ३५०/के. स्मा नं पार्ट, मधील ''त्रिपाठी कॉनर हस्सा न पाट, मधाल (त्रपाठ) कानर , 'आत्मश्रध्दा को. ऑप .हो. लि'' मधील ग्लॅट नं १०३ (जुना फ्लॅट नं १३),पहिला गजला , असा फ्लॅट माझे अशिल सोनिया पुनिल नाधव हयांच्या मालकी र ठब्नेवहीवाटीचा आहे. सदर फ्लॅटचा पहिल क्रकेवद्रीवादीचा आहे. सहर पर्लंदचा पहिला दिव्रती करारमामा ज्यादे, बॉरचगी दि. ६०/५०/ १९५५ शेजी में विपादी क्रांकर व सी ममता वितिक पिपळे ह्यांच्यामध्ये झाला महाता स्वर पर्लंदण पहिला दिक्की करारमामा गहाक झाला आहे. आता सरद पर्लंद माझ्या अदिलांका (क्रिकी दिम्हांकरित कराव्या आहे तर्दी सदर पर्लंद्रकर कोणावाजी सुठल्याही प्रकारे हक्क, शरीकाच र इत्तरसंबंध अस्ततील त्यांकी ही बोदीन प्रसिक्ध झाल्यापस्त्रम १५ विद्याल्या आत तेजी ह्यांच्यास्त्रम का आतालील पर्ल्याद कळवादे, अक्याया सुणावाती हक्क, हितांखंब सही करी उम्मजून हा व्यवहार पूर्ण केला जाईल, वासी बॉद स्वाती, दिनांक: ०९/०१/२०४४

ह: ०९/०१/२०२४ सही/-ॲड. जे. सी. पाठक २०३, दुसरा मजला, ओम आरकेड, विरार पुर्व, ता. वसई, जि. पालघर.

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNLEVER LIMITED
(Formerly Hindustan Lever Limited)
Regd office: Hindustan Linderve Husses B D Savent Marg, Chakala,
Andheri (Eart), Mumbai - 400.099
Notice is hereby given that the following share certificates have been reported as lice
misglisced and the Company nilmeds to issue depicate certifications in feu thereof, indice course dolice is hereby given that the following share certificates have been reported as lost nisplaced and the Company intends to issue duplicate certificates in Jeu thereof, in due course ovy person who has a vaid dailm on the said shares should lodge such claim with the company at its Registered Office within 5 daws hereof.

| ipany actis Registered Office within 15 days hereof. |            |               |             |                   |  |
|--|------------|---------------|-------------|-------------------|--|
| ne of holder   | Folio No.  | No. of shares | Certificate | Distinctive no.   |  |
|  |            | (Rs 1/ f v)   | No.(s)      |                   |  |
| ai Mohan Singh                                       | HLL0252629 | 1500          | 5015070     | 14024111-14025610 |  |
| ce : Mumbai  |            |               |             |                   |  |

### हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

### स्थावर मालमनेच्या विकीसाठी (ई-लिलाव) जाहीर सचना

अस्तरेत्वा आवार सारान्येच्या विश्विकारित पूर्वमा आवार संस्तान्येच्या अपने हात स्वांच्या कारहेशीर वारांच्या अर्था सेता व्यांच्या कारहेशीर वारांच्या अर्था की की कार्या वर्ण करियोद्ध स्विता अर्था की की कार्या वर्ण करियोद्ध नेतीय स्वांच्या अर्था की की कार्या करियोद्ध नेतीय करिया करिया

| कर्ज खाते  | कर्जदार/सड्-कर्जदार/      | मागणी सूचना                       | तावा प्रकार | आरक्षित मुल्य |
|--|---------------------------|-----------------------------------|-------------|---------------|
| 琢.   | जामिनदार/कायदेशी वास्त/   | दिनांक                            | (रचनात्मक/  | इसारा रक्कम   |
|  | कायदेशीर प्रतिनिधींचे नाव | रक्षम दिनांक                      | वास्तविक)   |               |
| HHFMUMHOU  | विशाल आसाराम              | २१.०९.२०२२,                       | वास्तविक    | ₹.२२,००,०००/- |
| 21000016893 &<br>HHFMUN <b>6</b> PL<br>21000017112 | जाधव, मनिषा राजु<br>राठोड | ०८.०१.२०२४ रोजी<br>रु.३५,९१,६४३/- |             | ह.२,२०,०००/-  |

ाशास्त्रामाली व्याप्त स्वर्ण के अरुप्त स्वर्ण के अरुप्त स्वर्ण के अरुप्त क

हीरो हार्कसिंग फायनान्स लिमिटेडकरि प्राधिकृत अधिकारी, श्री. पवन कुमार, मोवा.:१६६४२०५५५ इंमेल: assetdisposal@herohfl.co दिनांक: ०९.०१.२०२४ ठिकाण: पालग्ग

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI MISC. APPEAL NO. 82 OF 2023 IN EMIST OF SMALL CAUSES AT MUMBAI MISC. APPEAL NO. 82 OF 2023 IN EMIST OF 1815 AND SMALL CAUSE OF 2023 IN MS Siteshalt Exitate all Trading Company Pt. Ltd., futurely in Diversity Ms. Siteshalt Private Lincoglis in Diversity of Ms. 2023 MS 1823 MS 182 ...Appel

Librurg 18 segmenter comes are company incorporated and having its Registered Office at Om Chambers On Comers - Kernyls Comer, M. K. Road, Mumbai - 4000356

2. Neal Diverse (full manue and komers)
Age Adult Occur not known
Age

To.

....Respondent (Org. Prop. Plain
The Respondent No. 2, 3 and 5 abovenamed, WHEREAS, the Appellant (Orig. Plaintiff) abovenant
have preferred the above

The responsion to the \_2 sum a universimale, WHELEA, Sh. Phasplantal (Dirg. Phallidal) above.

Mick. Apprix against Recognitude (Orig. Bedrains & Colif. Pro. Phallidal) above.

Mick. Apprix against Recognitude (Orig. Bedrains) & Colif. Pro. Phallidal) and the administration of plot of the colif. The colif. Pro. Pro. In the colif. Pro. Pro. Phallidal (Pro. Pro. Phallidal) and the administration of the Colif. Pro. Phallidal (Pro. Phallidal) and the Pha

Given under seal of the Court, this 09th day of January, 202



इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लि. 2011टार पुर्वता स्वेटल कान्यन सि.) अन्यो क्रिक्ट कार्यल क्र. अन्य स्वेत्य प्रकार केन्द्र ने, जब बताई, वेर्स, विकाद-६००००

मागणी सूचना

सरफायसी कायदा २०२२ चया करता १३(२) अन्यये सूचना
येथे सूचना देणता मेरा आहे थी, ज्ञालीक कर्तवार १३(२) अन्यये सूचना
योथे सूचना देणता मेरा आहे थी, ज्ञालीक कर्तवारी इक्टीटास स्तालिक प्रकारता में के सिरिदेट (स्तिरायस्थी) ज्ञालावानु कर्ज मेराले आहे, सहर कर्तवार योग जाये कर्तवार योग क्रिक्त स्वत्यात आहे कर्ति क्षालावानु स्तालिक क्रजदाराच् रक्षम जमा अधिकारां

| अधिकारांचा वापर केला जाईल.<br>कर्जवरांचे/जामिनदारांचे  | मागणी सूचना   | प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन  |
|--|---|--|
| नाव (शाखेचे नाव)   | दिनांकः व रेकाम   | (स्थावर मालमत्ता)  |
| स्त्र के. 7.000060539601 EMFMUMBA0043843 8 7000060672301 ELPMUMBA0043844 १. वी. मेरीच सुनिव पांसून, वी. सुनीव गांसून, वा. पांसून पांसून (भारतीय पांसून, वी. सुनीव गांसून, वी. सुनीव गांसून, वी. सुनीव गांसून, वी. सुनीव गांसून, वी. सोनीव गांसून, वा. सोनीव पांसून, वा. सोनीव गांसून, वा | कात्म प्रजाएस।<br>फल्ल्.)<br>१४.१२.२०२३<br>रोजी<br>आणि<br>एनपीए<br>०९.१२.२०२३ | भी, संगेष सुनीक गाँगुडें आपि ती, खुनाता संगेष<br>गाँगुडें अच्छा पास्तरीची निवासी शायस्ता<br>गाँगुडें अच्छा पास्तरीची निवासी शायस्ता<br>गाँगुडें अच्छा पास्तरीचा १९०५ चर्चात वर्ष स्त्राणिक, आर्थि<br>स्वास्त्र १९७० पास्त्राच्याच, स्वरक्ष प्रमास १९८५ केंद्र<br>गाँगुडें पास्त्राच्याचे स्वास्त्र स्वास्त्र संग्राचनी संग्राचनी स्वास्त्र मेंद्र १९८५ स्वास्त्र संग्राचनी संग्राच |

च्चारवाचा आध्यक्ती स्थिकृती अति भाषी द्रश्य अर्कद्वाराच्या तालुरते यादी चित्रका दितांक तालुरत्या यादीचे उदिष्ट सादर करण्यार्थ फेब्रुवारी, २०२ ८ फेब्रुवारी, २०२ फेब्रुवारी, २०२

आयपी जोंद क्र.आयमीनीआय/आयमीए-००३/आयमी-व्ह००००/२०१७-२०। द्याय प्राधिकाऱ्याचे जोंद पत्ता: गी-६०१, आर्मी को-ऑप.ही.सोसायटी, सेक्टर ९, नेरुळ पुर्व, नमी मुंबई, महाराह्

जाहीर नोटीस

में उप निर्माण, सहकारी परेचा, (परसेवा)
महत्वर तथा विश्व कुछी सहकारी सर्वचा, (परसेवा)
महत्वर तथा विश्व कुछी सहकारी सर्वच्य केट्रोलन हि. दुर्ख सोच मुख्य सर्ववर सातः (४०.५ वृद्ध कृष्ण का-वैध्य विश्व क्षित्र हामुम्म चील, सात्र रोज, हुदूद (पूर्व), तुँच्दै-४०००६ व. सारिवाल को, और केटिक पोचावाटी हैं। सात्र - वारिवाल मान्य, सीट में १४, तेयर - १० वे, स्वक - वारिवाल मान्य, सीट में, १४, तेयर - १० वे,

नत्ताः – पारिजात भवन, प्लॉट नं. १८ नेकळ (प), नवी मुंबई – ४००७०८.

| ओ.<br>इक | जाब वेणाऱ्याचे नाव        | अर्ज वास्तल<br>विनांक | वाबा           | वाबा रक्कम<br>रूपये | जाब<br>वेणाः<br>क्र- |
|----------|---------------------------|-----------------------|----------------|---------------------|----------------------|
| 9        | श्री. सदीप अवतास चौहान    | २१/११/२३              | ६१७१           | 983560              | 9                    |
| 2        | श्री. महादेव उत्तम मोरे   | २१/११/२३              | ६१७२           | ঀয়ড়ৼয়ঽ           | 9                    |
| 3        | श्री. सतोष विद्ठल घुले    | २१/११/२३              | ६१७३           | 989332              | 9                    |
| 8        | श्री . कमलेश गोपाल गुप्ता | २१/११/२३              | 8,9193         | 969332              | 3                    |
| ч        | श्री. किशोर प्रकाश देवकर  | 29/99/23              | 8,9198         | 938008              | 3                    |
| Ę        | श्री. बाबु श्रीमत गायकवाड | २१/११/२३              | ६१७६           | 925486              | 9                    |
| 19       | श्री . आशिष रामधन राठोड   | 29/99/23              | ६१७६           | 925488              | 2                    |
| ι        | श्री. संधिन तानाजी शिदे   | २१/११/२३              | & <b>୩</b> ୫୧୬ | 999998              | 9                    |
| ٩        | श्री. शेष दुर्गविजय सिग   | २९/११/२३              | & <b>୩</b> ୯୯୭ | 999999              | 2                    |
| 90       | श्री . आनंद विश्वनाथ कदम  | २१/११/२३              | ६१७९           | १४०६९१              | 9                    |
| 99       | श्री. संदिप छन्नपती कडू   | २१/११/२३              | ६१७९           | 980889              | 3                    |

त्रदर दाव्याच कामा अजदार याना दाखल कलल्या अज गठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी याना समन्स न झा नाहीर समन्स देत आहोत

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणने माङण्यासाठी स्वतः जातीने **विनाक १९/०१/२०२४** रोजी दुपारी २ ०० वा. यावेळेतकागदपत्रासहआपण वाकार्यालयातहजरराहावे.

या नोटीशीद्धारे उत्पेवल प्रतिवादी यांना अर्थती क्षया वर्षेत्र करण्डाता । या नोटीशीद्धारे उत्पेवल प्रतिवादी यांना अर्थती क्षया वर्षेत्र की, वरील तारर राप्तप्राण वरील तारवेश तारव्यो नैटकोरीत अर्जाधी धुनावती क्षेत्र्यता देहेल, यांची कृष्या -राप्तप्राण वरील तारवेश तार्यूकी अन्ता चौचूर्ण पत्ता कव्वविष्यात कचूर केल्यास आपता सम्बन्धाता बेहेल.

.. आज **दिनाक २९/ १२/ २०२३** रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



सही/ में. उप निवधक, सहकारी संस्था (परसेवा महाराष्ट्र राज्य विगर कृषी सहकारी परासंस्था फेडरेशन लि. मुंबई.

## शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयण : एल५०१००पमण्य१८८५पीएलसी०३६१३७ नोरणीकृत कार्यालयः जी-१२, तुलियमां चेवर्स, २२२, नीरमनपॉइट, मुंबई द्रा: +११ २२ ४६०३२८०६ / २२-४६०३२८०७; फेस्स: नाही,

investors@shriyam.com, वेबसाईट: www.shardulsecurit दपाल मतदान आणि ई-वोटिंग माहितीची सूचना

टपास पत्रवान आणि ई-मीटिंग गासितीची सूचना
प्रत्यो अपन्य तर्था अस्ति प्रत्ये हर्ग अस्ति स्वात्त्र प्रत्ये स्वात्त्र स्वात्र स्वत्र स्वात्र स्वत्र स्वत्र स्वात्र स्वत्य स्वत्र स्वत्र स्वत्र स्वत्र स्वत्र स्वत्र स्वत्य स्वत्र स्वत्य स्वत्र स्वत्य स्वत्र स्वत्य स्वत्य स्वत्र स्वत्य स्वत्य स्वत्र स्वत्य स्वत्र स्वत्य स्वत्य स्वत्यत्व स्वत्य स्वत्यत्र स्वत्यत्र स्वत्यत्व स्वत्यत्यत्व स

स्पृद्ध केलानुसार सालां ने सहस्ता अश्री हरावानुसार कारणे.

सा इ. | रियो क्यारी वार्यितः

श्री सिंहा है । सिंह

समीप ने जाती पेव्होल्या परिपक्ष बहुंसार, त्याल सम्बत्त आणि सराष्ट्रीक्ष्यणक्रमक, विधा ती **दि. ८८ जानेवारी २०१४** च्या ईमेल्ड्डारे गह्यच्याव आस्ता आपेत ज्यांचे इं क्षमानिदासक्र कर ऑह. तारांच **मुक्रवार, ०५ जानेवारी २०१४** रोजी गरे परिस्तृप्तर समापर, वेलावार्यी मालक्तेच्या गायाने गोंदर्शाकृत इतिरारे सेअसर्चेच्या पे विकार मोजला जाईल.

वर्षिकार मोहत्त्व जाईल, सामान्य कार्यात्व प्रश्निक भीषि भरणा बेहतेल्या व्यवसाय लिटावनसाह सुप्येन्त्र त्याव प्रति संदर्शनी गाहत्यवा ग्रेण्या जाँगीत. त्युत्वास, समझासा गा असलेल्या संदर्शनोच्चा संदर्शनोच्चा संदर्शनी सम्प्रत्योचे श्रीला, स्वित प्रति कार्यात्व नेत्रिक्ष स्वति अस्ति स्वात है स्वति स्वति

महादो बेलांग कहां आवश्यक आहे. क्षेत्रने आपना पात्रने मं-अहीरंग सुनिया रेण्यास्तरी शिल्प इस्टार्ग इंडिया प्राययेट लिपिटे (एकाव्यक्रास्त्रीयां) भी पान्नी स्थाप से प्राप्त में कहां आहे. अस्त्रनाने स्थाप जा हो ही सूचना कंपनीया www.shardulescunites.com, स्टॉक् स्वस्त्रनेत कंपनाट www.seanic.com जाणि तिव स्टार्ग देशिया प्राप्तेट लिपिटेट (एकाव्यक्राप्तीयः ज्या https://instavole.linkintime.co.in बेबसाइटर उपलब्ध आहे:

| बाब<br>क्र. | वपशिल   | बार, दिनांक, आणि वेळ  |
|-------------|---|---|
| ٤.          | मतदान हकः, मोजण्याकरिता कट=ऑफ तारीख   | शुक्रवार, ०५ जानेवारी २०२४  |
| ₹.          | सूचना पातवण्याची तारीख (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात)  | सोमवार, ०८ जानेवारी, २०२४   |
| 3.          | ई-बोरिंग प्रारंभाची तारीख आणि वेळ   | बुधवार, १० जानेवारी २०२४;<br>स.९.००वा.भाप्रवे   |
| ٧.          | ई-बोरिंगची दिलेली तारीख आणि वेळ/ई-बोरिंगची<br>समाप्ती यापलीकडे ई-बोरिंगला परवानगी दिली जाणार नाही | गुरुवार, फेब्रुवारी ०८, २०२४;<br>सावं.०५.००वा.भाग्रवे   |
| ۹.          | ई-मतदान सुविधेशी संबंधित कोणत्याही प्रश्न/तक्करीच्या<br>बाबतीत संपर्के तथ्यील                     | नाव: राजीव रंजन पद: सहाय्यक, उपाध्यक्ष पता: सी-१०१, २४७ पार्क, एलबीए पार्ण, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००१ इंमेल: |

enotices@inkintime.co.in
्यात श्री हा: २२२ - २२१ १८०००
अध्यक्ष विद्या घोणांती संचालक विद्या अध्यक्षांत्री अधिकृत केहोली श्रेलः आहेति हा: २२२ - २२१ १८०००
अध्यक्ष विद्या घोणांत्री संचालक विद्या अध्यक्षांत्री अधिकृत केहोली श्रेलः अध्यक्षांत्री अध्यक्षांत्र

संचालक मंडळाच्या आदेशान्य शार्दुल सिक्युरिटीच लिमिटेडकरि दया भ संचालक आणि कंपनी

ठिकाण : मुंबई दिनांक : सोमवार, ०८ जानेवारी २०२४

सही/- प्राधिकृत अधिकारी (विधी विभाग) इकीटास स्मॉल फायनान्स बैंक लि.